

**THERMAX LIMITED** THERMAX HOUSE, 14 MUMBAI PUNE ROAD, WAKDEWADI,  
PUNE 411 003. INDIA ☐ TEL.: +91-20-25542122 / 25542263  
FAX.: +91-20-25541226 ☐ Website : www.thermaxglobal.com  
Customer Care : 18002090115 (India Toll Free) ☐ IT PAN - AAAC3910D

Corporate Finance



January 23, 2021

To  
**The Secretary**  
**BSE Limited**  
**PJ Towers, Dalal Street**  
**Mumbai: 400 001**

**National Stock Exchange of India Limited**  
**Exchange Plaza, C-1, Block G,**  
**Bandra Kurla Complex,**  
**Bandra (E)**  
**Mumbai – 400 051**

Company Scrip Code: 500411

Company Scrip Code: THERMAX EQ

**Sub: Newspaper advertisement of the Board Meeting Notice**

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, we are submitting herewith newspaper publications dated January 23, 2021 in Financial Express (English) and Loksatta (Marathi), with respect to intimation of Board Meeting to be held on February 3, 2021 to *inter alia* consider and approve the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2020.

You are requested to kindly take note of the same.

Thanking you,

Yours faithfully,  
For **THERMAX LIMITED**

**Kedar P. Phadke**  
**Company Secretary**  
**Membership No: F3349**

Encl: As above

**Kerala Livestock Development Board Ltd**  
(A Govt. of Kerala Undertaking)  
"GOKULAM" Palayam PO, Thiruvananthapuram, Kerala, India.  
Phone: 0474-2449920, 2449138, Fax: 0474-2446673

No. AH/4986/2019/VOL. I. **Notice Inviting e-Tenders** Dated: 22.01.2021  
K.L.D Board invites e-Tenders under a two bid system for Establishment of Bovine Semen Production Facility at Mannampuzha Farm in Idukki District, Kerala and supply of Frozen semen Bovine Semen. Last date and time for the submission of tender online: 22.01.2021 5PM. For further details, log on to [www.livestock.kerala.gov.in](http://www.livestock.kerala.gov.in) or [www.livestock.kerala.gov.in](mailto:www.livestock.kerala.gov.in)

Sd/- Managing Director

**KESORAM KESORAM INDUSTRIES LIMITED**

Regd. Office: 91 R. N. Mukherjee Road, Kolkatta - 700 001  
CIN: L11719WB1919PLC003429  
Phone: 033-2243 5453, 2242 8454, 2241 0441  
Website: [www.kesoram.com](http://www.kesoram.com); E-mail: [corporate@kesoram.net](mailto:corporate@kesoram.net)

**NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting (EGM) of the Members of Kesoram Industries Limited (the Company) will be held on Friday, 12th February, 2021 at 03:30 PM. (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio, Visual Means (OAVM) facility to the applicants business as set out in the Notice convening the EGM. In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Regulations), the Company has completed dispatch of the Notice of the EGM through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company's Registrar & Share Transfer Agent of the Company / Depository Participants). The requirement of sending physical copies of notices has been dispensed by the MCA Circulars.

The Notice of the EGM is available on the website of the Company at [www.kesoram.com](http://www.kesoram.com), website of the Stock Exchanges viz. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the website of the National Securities Depository Limited (NSDL) at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com). The EGM Notice was also sent to the Calculus Stock Exchange Limited for necessary compliance.

Members can join and participate in the EGM through VCO/AVM facility only. Members participating through VCO/AVM facility shall be counted for the purpose of Quorum. The instructions for joining the EGM through VCO/AVM are set forth in the Notice of the EGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Rule 20 of the Companies (Management and Administration) Regulations, 2014 and in accordance with the Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Secretarial Standards on General Meeting (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing to its Members the facility to cast their votes in respect of the business to be transacted at the EGM using electronic means through the e-Voting platform provided by NSDL. Members holding shares in physical form or dematerialized form as on the "Cut Off Date" i.e. Friday, 5th February, 2021 at 03:00 PM (IST) and those who are not registered with the e-Voting system ("Remote e-Voting") of NSDL at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com). The detailed instruction of Remote e-Voting are given in the Notice of the EGM. Members are requested to note the following: (i) The Special business set out in the Notice shall be transacted through voting by electronic means only; (ii) The Remote e-Voting process commences on Monday, 8th February, 2021 from 9:00 AM (IST) and ends on Thursday, 11th February, 2021 at 5:00 PM (IST). Remote e-Voting shall be disabled by NSDL after 5:00 PM (IST) on Thursday, 11th February, 2021. Once a Member cast vote on a Resolution, she/he shall not be allowed to change it subsequently; (iii) Only those Members, who will be present in the EGM through VCO/AVM facility and have not cast their vote through remote e-Voting are eligible to cast their vote through e-Voting at the EGM. Once a Member cast vote on a Resolution, he/she shall not be allowed to change it subsequently. The voting rights of the Members shall be proportional to their share of the paid up equity share capital of the Company as on the Cut Off Date. (iv) The Members who have elected to vote through remote e-Voting will be entitled to attend the EGM but shall not be eligible to cast their vote again at the EGM. (v) Any person who acquires share in the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the Cut Off Date, may obtain the User ID and Password to e-Voting as per the instructions on the e-Voting platform. In the event, the person is already registered with NSDL for e-Voting then the existing User ID and password can be used for casting their vote. The login credentials used for e-Voting may be used to attend the EGM through VCO/AVM.

The Resolutions proposed to be decided to have been passed on the date of the Extra-Ordinary General Meeting subject to receipt of the requisite number of votes in favour of the Resolutions.

**Ritu Bajaj, a Practicing Company Secretary (ICSI CP No. 11933)** has been appointed as the Scrutinizer by the Company to scrutinize inter e-Voting process in a fair and transparent manner. The results of e-Voting will be declared within 48 hours from the conclusion of the EGM and the Company and results so declared along with the consolidated Scrutinizer's Report will be placed on the Company's website at [www.kesoram.com](http://www.kesoram.com), NSDL's website at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) and also communicated to the website of the Stock Exchanges viz. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and the Calculus Stock Exchange Limited at [www.calculusindia.com](http://www.calculusindia.com) in case of any queries / grievances with respect to remote e-Voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and Remote e-Voting User Manual for Shareholders available under the Downloads section of NSDL's e-Voting website or contact Mr. Amit Vishal, Senior Manager / Ms. Pallavi Mishra, Manager, NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai 400 013 at telephone no. 022-24943603 / 022-2494545 or toll free no. 1800-222-990 or e-mail: [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com).

Members who have not received e-mail or whose e-mail addresses are not registered with the Company/ Depository Participants are requested to register/update their e-mail addresses with their Depository Participants with whom they maintain their demat accounts. Members who are holding shares in physical form requested to register/update their e-mail address with MCS Share Transfer Agent Limited, Kolkatta at [mssta@rediffmail.com](mailto:mssta@rediffmail.com) along with the following (i) Signed request letter mentioning the Name of Member(s), address, Folio No. E-mail ID and mobile no (ii) Scanned copy of the share certificate(s) both sides (iii) Self-attested copy of PAN Card (iv) Self-attested copy of any address proof as registered with the Company to register the User ID and Password for remote e-Voting and instruction for participation in the EGM through VCO/AVM electronically.

For Kesoram Industries Limited Sd/- Akash Chughwalani Company Secretary

Date: 22nd January, 2021 Place: Kolkatta

**Saregama India Limited**  
Registered Office: 33, Jessore Road, Dum Dum, Kolkatta - 700 028  
www.saregama.com; E-mail id: [co.sec@saregama.com](mailto:co.sec@saregama.com); Phone No.: 033-2551-2984; CIN: L22213WB1946PLC014346

Extract of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31 December, 2020

Sr. No.	Particulars	(Rs. in Lakhs except as otherwise stated)					
		Standalone		New Months Ended		Consolidated	
		Quarter Ended 31-Dec-20 (Unaudited)	Quarter Ended 31-Dec-19 (Unaudited)	Quarter Ended 31-Dec-20 (Unaudited)	Quarter Ended 31-Dec-19 (Unaudited)	Quarter Ended 31-Dec-20 (Unaudited)	Quarter Ended 31-Dec-19 (Unaudited)
1.	Total Income from Operations	13,460	12,630	32,503	13,732	13,218	33,073
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	3,796	1,257	9,765	4,138	1,381	10,163
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	3,796	1,257	9,765	4,138	1,381	10,163
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	2,818	923	7,232	3,160	1,048	7,828
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	3,128	578	10,073	3,531	594	11,092
6.	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	1,743	1,742	1,743	1,743	1,742	1,743
7.	Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			39,636*			38,136*
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (not annualised)						
	Basic (Rs.)	16.45	5.31	42.14	18.44	5.85	44.00
	Diluted (Rs.)	16.29	5.31	41.72	18.25	5.85	43.57

\*As at 31 March, 2020  
Notes:  
1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter and nine months ended 31 December, 2020 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results for the quarter ended on 31 December, 2020 are available on stock exchange websites ([www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on the Company's website ([www.saregama.com](http://www.saregama.com)).  
2. The above unaudited standalone/consolidated financial results for the quarter and nine months ended 31 December, 2020 have been reviewed and recommended by the Audit Committee in their meeting held on 21 January, 2021 and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on even date. These results have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company who have issued an unqualified review report on the unaudited standalone/consolidated financial results for the quarter and nine months ended 31 December, 2020.

On behalf of the Board  
Sd/- Vikram Mehta  
Managing Director  
CIN: 0356880

Place: Kolkatta, Date: 21 January, 2021

**RajCOMP Info Services Limited (RISL)**  
C-Block, 1st Floor, Noida Showan, T3rd Marg, G-C Scheme, Jaipur.

With reference to NIB issued vide No. F1781/RISL/Act/2020-21/12/2683 Dated: 31/12/2020 (UBN No. RIS2015L0B00042) for "Hiring services of a registered Chartered Accountancy firm under E-Mira Project in RISL", now bid security/FEMD can be submitted in Bid Security Declaration Form in lieu of Demand Draft/B.G. Further last date of submission is 29/01/2021 upto 03:00 PM.  
Details can be seen on the websites <http://sppp.rajasthan.gov.in>, <http://doke.rajasthan.gov.in> and <http://eproc.rajasthan.gov.in> and <http://tst.rajasthan.gov.in>  
Director (Finance)

**AUTOLINE INDUSTRIES LIMITED**  
Regd. Office: S. Nos. 313, 314, 320 to 323, Nanaknand, Oklaan, Tal. Keed. Dist. Pune - 410501  
CIN: L34300PN1996PLC104510 | Tel: +91 2135 635865 | Fax: +91 2135 635864  
Website: [www.autolineind.com](http://www.autolineind.com); E-mail: [investorservices@autolineind.com](mailto:investorservices@autolineind.com)

**NOTICE**  
Notice is hereby given pursuant to Regulation 47 and other applicable clause of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, January 30, 2021, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended on December 31, 2020.  
The detail information is hosted on the Company's website [www.autolineind.com](http://www.autolineind.com) as well as website of Stock exchanges at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com)  
For Autoline Industries Limited

Place: Pune  
Date: January 22, 2021  
Sd/- Ashish Gupta  
Company Secretary

**NATIONAL STANDARD (INDIA) LTD**  
CIN: L27109MH1962PLC265659  
Regd. Office: 412, Floor- 4, 175, Vardhaman Chumber, Kanaji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400 011 | Tel: 91 22 61334400 | Fax: +91 22 23304520  
Website: [www.nslindia.com](http://www.nslindia.com); E-mail: [investors.nsl@icgkgroup.com](mailto:investors.nsl@icgkgroup.com)

EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31-DECEMBER-2020

Sr. No.	Particulars	For the quarter ended		For the quarter ended	
		31.12.2020 (Unaudited)	31.12.2019 (Unaudited)	31.12.2020 (Unaudited)	31.12.2019 (Unaudited)
1.	Total Income from Operations	318.30	913.76	341.08	341.08
2.	Net Profit/(Loss) for the period before Tax (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	266.80	638.35	296.13	296.13
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	266.80	638.35	296.13	296.13
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	172.05	438.13	221.59	221.59
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	172.05	438.13	221.59	221.59
6.	Equity share capital (Face Value of ₹10 each)	2000.00	2000.00	2000.00	2000.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		18,048.96		18,048.96
8.	Earnings Per Share (Face Value of ₹10 each) (not annualised)	0.86	2.19	1.11	1.11

Notes:  
1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and of the Company i.e. [www.nslindia.com](http://www.nslindia.com).  
For and on behalf of the Board  
Sd/- Smita Ghosh  
(Director) DIN: 02744782

**IndusInd Bank**  
CIN: L65191PN1994PLC076333

Registered Office: 2401, Gen. Thimmayya Road, Cantonment, Pune - 411 001.  
Secretarial & Investor Services: 711, Scillaire Corporate Park, 167, Gurgaon Harjivardi Marg, Andheri (East), Mumbai - 400 093.  
• Tel.: (022) 6641 2487 • Website: [www.indusind.com](http://www.indusind.com)  
• Email: [investor@indusind.com](mailto:investor@indusind.com)

**NOTICE**  
NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, meeting of the Board of Directors of the Bank will be held on Friday, January 29, 2021 in Mumbai, inter alia, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the third quarter and the nine-month period ended December 31, 2020.  
This intimation is also available on the Bank's website at [www.indusind.com/investor.html](http://www.indusind.com/investor.html) and on the Stock Exchanges' websites at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)

For IndusInd Bank Limited  
Sd/- Hareesh K. Gajwani  
Company Secretary

Place: Mumbai  
Date: January 22, 2021

**Notice**  
Shareholders are advised to contact the RTA / Bank's Secretarial and Investor Services Team at the earliest for obtaining the unclaimed dividends standing in their names, if any, from Financial Year 2013-14.  
Members are requested to note that the shares in respect of which Dividend was Unpaid or Unclaimed for F.Y. 2009-2010, 2010-2011, 2011-2012 and 2012-2013 for seven consecutive years or more have been transferred to the IEPF Authority and that the dividend declared for F.Y. 2017-2018 and 2018-2019 for the shares has also been transferred to the IEPF Authority. The procedure to claim the refund is available at <http://iepf.gov.in/IEPF/corporates.html>  
Shareholders are requested to exchange, through the Bank or RTA, the share certificates of the erstwhile IndusInd Enterprises & Finance Ltd. with the share certificate of the Bank.

Sd/- Hareesh K. Gajwani  
Company Secretary

Date: 22.01.2021

**"IMPORTANT"**

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

**STOP CORONA (WEAR MASK) (WASH YOUR HAND) (FOLLOW SOCIAL DISTANCING)**  
DELHI JAL BOARD: GOVT. OF NCT OF DELHI  
OFFICE OF PUBLIC RELATIONS  
ROOM NO. 306 VARUNLAXA PNH, KANOL BAGH, NEW DELHI-110005  
Email: [propy32018@gmail.com](mailto:propy32018@gmail.com), Phone No- 011 2355 0843  
EXPRESSION OF INTEREST

Name of Work: \_\_\_\_\_  
Estimated Cost for each group (Rs.) \_\_\_\_\_  
Bid security deposit for each group (Rs.) \_\_\_\_\_  
Period of Bid \_\_\_\_\_  
Last of Time receipt of Bids \_\_\_\_\_

Selection of Partner NGOs to carry out Public Participation, Advocacy and School Outreach Programme under Public Outreach Component for YAP, as specified Region of Delhi.  
Further details in this regard can be seen at DJB website i.e. [www.delhijalboard.nic.in](http://www.delhijalboard.nic.in) under "Expression of Interest" link.  
ISSUED BY PRO (WATER) Advt.  
No. J.S.V. 335/2020-21

**NOTICE**  
[Pursuant to Regulation 47 (1) (a) of the SEBI (Listing Obligations and Disclosures) Regulations, 2015]  
Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, the 1st February 2021, to consider and approve the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December 2020.  
For Sundaram Finance Holdings Limited  
Chennai  
P N SRINANT  
23.01.2021 Secretary & Compliance Officer  
Sundaram Finance Holdings Limited  
CIN: L65100TN1993PLC025996  
Regd. Office: 21, Pattulos Road, Chennai 600 002  
Tel: 044 2852 1191, Fax: 044 2859 0641  
Email: [investorservices@sundaramholdings.in](mailto:investorservices@sundaramholdings.in)  
[www.sundaramholdings.in](http://www.sundaramholdings.in)

**MOLD-TEK PACKAGING LIMITED**  
CIN: L102271997PLC026842  
Regd. Off: 8-2-293/82/70, Ground Floor, No. 36, Jubilee Hills, Hyderabad-500033, Telangana, India. Ph: No: 040-4030030, No: 040-4030032  
Email: [cs@moldteknpackaging.com](mailto:cs@moldteknpackaging.com); Website: [www.moldteknpackaging.com](http://www.moldteknpackaging.com)

**NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION**

1. NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting of the members of Mold-Tek Packaging Limited on Tuesday, the 16th February 2021, at 11:00 a.m. through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business set out in the Notice of the EGM which will be circulated for convening the EGM.  
2. The EGM will be held without the physical presence of the Shareholders at a common venue. This is in view of the continuing COVID-19 pandemic and in compliance with the General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 39/2020 dated 31st December, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/ CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/ CIR/P/2021/11 dated 15th January, 2021.  
3. The Notice of the EGM will be sent only by electronic mode to those Shareholders whose email ids are registered with the Company/Depository Participants/RTA in accordance with the aforesaid MCA and SEBI Circulars.  
Further, the notice of the EGM will be available on the following websites: [www.moldteknpackaging.com](http://www.moldteknpackaging.com), [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com), [www.bseindia.com](http://www.bseindia.com), and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

4. Members who have not yet registered their email ids are requested to register the same with their DPs/RTA and with the company by sending a request letter or through e-mail to [cs@moldteknpackaging.com](mailto:cs@moldteknpackaging.com) or [info@moldteknpackaging.com](mailto:info@moldteknpackaging.com).  
5. Members holding shares in physical form should enter Folio Number registered with the Company to cast their votes and the members holding shares in dematerialized form, as on the cut-off date (8th February, 2021), may cast their vote electronically on the business set out in the notice of the EGM through electronic voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL) via remote e-voting; all members are informed that:  
i. The remote e-voting facility commences on 12th February 2021 at (9.00 AM IST) ii. The remote e-voting facility ends on 15th February 2021 at (6.00 PM IST) iii. The Cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the EGM is 8th February, 2021.  
iv. E-Voting shall not be allowed beyond 5:00 PM. IST on 15th February, 2021.  
v. Members note that:  
• The remote e-voting module shall be disabled by CDSL beyond 5:00 PM IST on 15th February, 2021 and voting through electronic means shall not be allowed beyond the said date and time.  
• The members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM may also attend EGM but shall not be entitled to cast their vote again.  
6. If you have any queries or issues regarding attending EGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com), under help section or write an email to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) or contact Mr. Nitin Kunder (022-23055735) or Mr. Menboob Lakshari (022-23055843) or Mr. Rakesh Datta (022-23058542). All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Datta, Manager, (CDSL), Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurece, Fidelity Business Parks, N. Joshi Marg, Lower Floor, East, Mumbai - 400013 or send an email to [helpdesk.evoting@cdslindia.com](mailto:helpdesk.evoting@cdslindia.com) or call on 022-2305545/243.

For Mold-Tek Packaging Limited  
Sd/- Thakur Vishal Singh  
Company Secretary

Date: 22.01.2021  
Place: Hyderabad

**BNP PARIBAS MUTUAL FUND**  
Investment Manager: BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC)  
Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PLC124972

Registered Office: Crescendo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051.  
Website: [www.bnpparibasmf.in](http://www.bnpparibasmf.in) | Toll Free: 1800 102 2595

**NOTICE cum ADDENDUM NO. 03/2021**

**Declaration of dividend under the designated Scheme of BNP Paribas Mutual Fund (the Fund):**  
Notice is hereby given that the Trustees of the Fund have approved declaration of dividend under the dividend option(s) of the following Scheme at the stated rate per unit subject to available distributable surplus and fixed Thursday, January 28, 2021 as the Record Date:

Name of the Scheme	Name of the Plan/Option	NAV per unit as on January 21, 2021 (Face value per unit of ₹10/-)	Dividend per unit (*) (₹)
BNP Paribas Multi Cap Fund	BNP Paribas Multi Cap Fund	15.719	0.07
BNP Paribas Multi Cap Fund	BNP Paribas Multi Cap Fund-Direct Plan	18.494	0.07

\* or the immediately following Business Day, if that day is not a Business Day  
At the dividend will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date  
\* Net dividend will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable tax on income distribution, if any.  
For the units held in physical form, dividend will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall be considered.

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).  
For BNP Paribas Asset Management India Private Limited  
(Investment Manager to BNP Paribas Mutual Fund)

Sd/- Jyoti Krishnan  
Head of Compliance, Legal & Secretarial  
Date: January 22, 2021  
Place: Mumbai

**MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.**

**THERMAX LIMITED**  
Regd. Office: 313, MG Road, New Delhi  
R.O. Regd. Office: Chandigarh, India - 161 019  
CIN: L2699NH98PLC022787  
Email: [investor@thermaxglobal.com](mailto:investor@thermaxglobal.com)  
Website: [www.thermaxglobal.com](http://www.thermaxglobal.com)

**NOTICE**  
Pursuant to Regulation 47(1)(a) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Board of Directors of the Company will be held on Saturday, January 30, 2021, inter-alia, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended on December 31, 2020.  
The details of this meeting are available on the Company's website ([www.thermaxglobal.com](http://www.thermaxglobal.com)) and also on the Stock Exchange websites ([www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on the website of the National Securities Depository Limited (NSDL) at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).  
For Thermax Limited  
Sd/- Kapil Singh  
Company Secretary

Place: New Delhi  
Date: 22.01.2021

**STOP CORONA (WEAR MASK) (WASH YOUR HAND) (FOLLOW SOCIAL DISTANCING)**  
DELHI JAL BOARD: GOVT. OF NCT OF DELHI  
OFFICE OF PUBLIC RELATIONS  
ROOM NO. 306 VARUNLAXA PNH, KANOL BAGH, NEW DELHI-110005  
Email: [propy32018@gmail.com](mailto:propy32018@gmail.com), Phone No- 011 2355 0843  
EXPRESSION OF INTEREST

Name of Work: \_\_\_\_\_  
Estimated Cost for each group (Rs.) \_\_\_\_\_  
Bid security deposit for each group (Rs.) \_\_\_\_\_  
Period of Bid \_\_\_\_\_  
Last of Time receipt of Bids \_\_\_\_\_

Selection of Partner NGOs to carry out Public Participation, Advocacy and School Outreach Programme under Public Outreach Component for YAP, as specified Region of Delhi.  
Further details in this regard can be seen at DJB website i.e. [www.delhijalboard.nic.in](http://www.delhijalboard.nic.in) under "Expression of Interest" link.  
ISSUED BY PRO (WATER) Advt.  
No. J.S.V. 335/2020-21

